

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत
जळगांव जिल्ह्यातील १०४९ वैयक्तिक
घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर
मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५६९/योजना-१
नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : १८ डिसेंबर, २०२३

- संदर्भ :-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक २४/१/२०१८.
२) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/ प्र. क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांचे क्र.५३१८, दि.१३.१२.२०२२ रोजीचे पत्र.

शासन निर्णय :-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या जळगांव जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता जळगांव जिल्ह्यातील १०४९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.१२,५८,८०,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी अठ्ठावन्न लक्ष ऐंशी हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.५०,३५,२००/- (अक्षरी रुपये पन्नास लक्ष पस्तीस हजार दोनशे फक्त) अशा एकूण रु.१३,०९,१५,२०० /- (अक्षरी रुपये तेरा कोटी नऊ लक्ष पंधरा हजार दोनशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.३,२८,००,०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी अठ्ठावीस लक्ष फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील १०४९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
१. जळगांव जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ” मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, जळगांव व सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच, सदरहू निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच, कामांबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.

६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, जळगांव व सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी सर्व अटी व शर्तीच्या पुर्तेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच, याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२१८१०५७२१२८३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, जळगांव.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), नाशिक.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगांव.
९. सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव.
१०. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव.

११. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/नागपूर.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, जळगांव.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५६९/योजना-१

दिनांक :- १८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट- अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या जळगांव जिल्ह्यातील १०४९ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१	मुक्ताईनगर	नायगांव	रुपाली एकनाथ बेलदार
२	मुक्ताईनगर	नायगांव	प्रकाश तुकाराम बेलदार
३	मुक्ताईनगर	नायगांव	देवानंद कांतीलाल देलदार
४	मुक्ताईनगर	नायगांव	कांतीलाल किसान बेलदार
५	मुक्ताईनगर	नायगांव	गणेश विश्वनाथ बेलदार
६	मुक्ताईनगर	नायगांव	विनोद वासुदेव गव्हारे
७	मुक्ताईनगर	नायगांव	योगेश रतिराम बेलदार
८	रावेर	रायपुर	जगन्नाथ रामदास भोई
९	रावेर	रायपुर	विठ्ठल चिंधू भोई
१०	रावेर	रायपुर	राजू ओमकार भोई
११	रावेर	रायपुर	रतन भोजू भोई
१२	रावेर	रायपुर	लालचंद्र कांगाळू भोई
१३	रावेर	रायपुर	छगन रामदास भोई
१४	रावेर	रायपुर	सरुबाई श्रावण भोई
१५	रावेर	रायपुर	गोमा किसान भोई
१६	रावेर	रायपुर	नारायण चिंधू भोई
१७	रावेर	रायपुर	उर्खाडू शंकर भोई
१८	मुक्ताईनगर	इच्छापूर	संजय तुकाराम वंजारी
१९	मुक्ताईनगर	इच्छापूर	श्रावण यादव भोई
२०	मुक्ताईनगर	इच्छापूर	अंबादास नामदेव भोई
२१	मुक्ताईनगर	इच्छापूर	हिरालाल फत्रू भोई
२२	मुक्ताईनगर	चारठाणा	संतोष समाधान भोई
२३	मुक्ताईनगर	चारठाणा	रतिराम रुपा भोई
२४	मुक्ताईनगर	नायगांव	सुनंदा प्रभाकर बेलदार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२५	मुक्ताईनगर	नायगांव	काशीराम आत्माराम बेलदार
२६	मुक्ताईनगर	नायगांव	विश्वनाथ रामू बेलदार
२७	मुक्ताईनगर	मानेगाव	भास्कर राजाराम बेलदार
२८	मुक्ताईनगर	मानेगाव	राहुल शालिग्राम घाटे
२९	मुक्ताईनगर	मानेगाव	समाधान राजाराम पांडे
३०	मुक्ताईनगर	मानेगाव	संजय आत्माराम मुंडे
३१	मुक्ताईनगर	सालबर्डी	भागवत कडू कचरे
३२	मुक्ताईनगर	पिंप्री नांदू	नवल जासुलाल भोई
३३	मुक्ताईनगर	पिंप्री नांदू	बाळू लक्ष्मण भोई
३४	मुक्ताईनगर	पिंप्री नांदू	जयराम मोतीराम भोई
३५	मुक्ताईनगर	पिंप्री नांदू	राजू लक्ष्मण भोई
३६	मुक्ताईनगर	पिंप्री नांदू	बारकू नारायण भोई
३७	मुक्ताईनगर	पिंप्री नांदू	मधुकर रतनलाल भोई
३८	मुक्ताईनगर	सुकळी	गोवर्धन पुरा राठोड
३९	मुक्ताईनगर	सुकळी	विजय ओमकार राठोड
४०	मुक्ताईनगर	सुकळी	सरदार शंकर राठोड
४१	मुक्ताईनगर	दुई	नाटू सीताराम पाटील
४२	मुक्ताईनगर	दुई	कल्पनाबाई राजेंद्र पाटील
४३	मुक्ताईनगर	दुई	ललित आनंदा पाटील
४४	मुक्ताईनगर	दुई	ललित आत्माराम पाटील
४५	मुक्ताईनगर	दुई	रामा धर्मा पाटील
४६	मुक्ताईनगर	दुई	उखर्डू देवराम पाटील
४७	मुक्ताईनगर	दुई	विनोद कडू पाटील
४८	मुक्ताईनगर	इच्छापूर	किसन गंगाराम भोई
४९	मुक्ताईनगर	इच्छापूर	सदाशिव गंगाराम भोई
५०	मुक्ताईनगर	इच्छापूर	छगन फतरू भोई
५१	मुक्ताईनगर	इच्छापूर	प्रकाश बक्षु भोई
५२	मुक्ताईनगर	इच्छापूर	दिलीप बाबुराव बेलदार
५३	मुक्ताईनगर	इच्छापूर	भगवान सखाराम भोई
५४	मुक्ताईनगर	मुंढोळदे	विलास बळीराम भोई

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५५	मुक्ताईनगर	मुंडोळदे	कैलास बळीराम भोई
५६	मुक्ताईनगर	मुंडोळदे	प्रकाश शामराव भोई
५७	मुक्ताईनगर	मुंडोळदे	सुनील बाबुराव भोई
५८	मुक्ताईनगर	मुंडोळदे	सुभाष श्रावण भोई
५९	मुक्ताईनगर	मुंडोळदे	राजू श्रावण हरणे
६०	मुक्ताईनगर	मुंडोळदे	गुलाब ब्रिजलाल भोई
६१	मुक्ताईनगर	उचंदे	राजेंद्र उखा बेलदार
६२	मुक्ताईनगर	माळेगांव	योगेश वासुदेव पाटील
६३	मुक्ताईनगर	माळेगांव	नंदकिशोर वासुदेव पाटील
६४	मुक्ताईनगर	माळेगांव	शिवाजी चांगो पाटील
६५	मुक्ताईनगर	माळेगांव	संजय सखाराम पाटील
६६	मुक्ताईनगर	माळेगांव	अशोक शामसिंग गोपाळ
६७	मुक्ताईनगर	माळेगांव	प्रवीण गोविंदा पाटील
६८	मुक्ताईनगर	माळेगांव	सुनिता बाळू पाटील
६९	मुक्ताईनगर	माळेगांव	कैलास रामसिंग गोपाळ
७०	मुक्ताईनगर	माळेगांव	भगवान रामसिंग गोपाळ
७१	मुक्ताईनगर	चिंचोल	राजेंद्र सुपडू पवार
७२	मुक्ताईनगर	चिंचोल	जितेंद्र रघुनाथ महाजन
७३	मुक्ताईनगर	चिंचोल	योगेश सखाराम महाजन
७४	मुक्ताईनगर	चिंचोल	नारायण भागवत सुरवाडे
७५	मुक्ताईनगर	चिंचोल	अनिल विश्वनाथ घोळके
७६	मुक्ताईनगर	चिंचोल	उमेश सुपडू सूर्यवंशी
७७	मुक्ताईनगर	चिंचोल	राजेंद्र रघुनाथ महाजन
७८	मुक्ताईनगर	चिंचोल	श्रीराम वेडू सुरवाडे
७९	मुक्ताईनगर	चिंचोल	निखील रमेश माळे
८०	मुक्ताईनगर	वढोदा	विजय महादेव भोई
८१	मुक्ताईनगर	वढोदा	रामभाऊ दामाजी भोई
८२	मुक्ताईनगर	डोलरखेडा	सुरेश धनराज भोई
८३	मुक्ताईनगर	डोलरखेडा	विनोद त्रंबक भोई
८४	मुक्ताईनगर	डोलरखेडा	सुभाष रतिराम बेलदार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८५	मुक्ताईनगर	डोलरखेडा	संदीप मगन बेलदार
८६	मुक्ताईनगर	डोलरखेडा	भाऊराव साहेबराव सावंत
८७	मुक्ताईनगर	डोलरखेडा	दादाराव साहेबराव सावंत
८८	मुक्ताईनगर	डोलरखेडा	विमलबाई लालचंद भोई
८९	मुक्ताईनगर	मेळसांगवे	सुभाष बुधा भोई
९०	मुक्ताईनगर	मेळसांगवे	भिकारी शंकर भोई
९१	मुक्ताईनगर	मेळसांगवे	गणेश दिनेश बेलदार
९२	मुक्ताईनगर	मेळसांगवे	विजय कैलास गोसावी
९३	मुक्ताईनगर	मेळसांगवे	मधुकर चावदास भोई
९४	मुक्ताईनगर	मेळसांगवे	कैलास दयाराम भोई
९५	मुक्ताईनगर	मेळसांगवे	जितेंद्र सुकलाल बेलदार
९६	मुक्ताईनगर	वढवे	वेडू दगडू पाटील
९७	मुक्ताईनगर	वढवे	विनोद कडू जावरे
९८	मुक्ताईनगर	वढवे	नामदेव प्रल्हाद पाटील
९९	मुक्ताईनगर	वढवे	काशिनार्थ बळीराम पाटील
१००	मुक्ताईनगर	वढवे	नारायण किसन पाटील
१०१	मुक्ताईनगर	वढवे	एकनाथ विश्वनाथ पाटील
१०२	मुक्ताईनगर	वढवे	राजेंद्र विष्णू पाटील
१०३	मुक्ताईनगर	हिवरे	प्रमोद मधुकर गोसावी
१०४	मुक्ताईनगर	हिवरे	गजानन किसनपुरी गोसावी
१०५	मुक्ताईनगर	हिवरे	गोपाळ गोविंदा भारती
१०६	मुक्ताईनगर	हिवरे	महेंद्र प्रल्हाद गोसावी
१०७	मुक्ताईनगर	हिवरे	संतोष प्रल्हाद गोसावी
१०८	मुक्ताईनगर	निमखेडी बु.	सुरेश बडू बेलदार
१०९	मुक्ताईनगर	निमखेडी बु.	ज्ञानेश्वर भिका बेलदार
११०	मुक्ताईनगर	निमखेडी बु.	सुपडा महीपत बेलदार
१११	मुक्ताईनगर	पारंबी	लीलाबाई सावजी धनावत
११२	मुक्ताईनगर	मानेगांव	द्वारकाबाई मीना बेलदार
११३	मुक्ताईनगर	माळेगांव	सुभाष देवाजी पाटील
११४	मुक्ताईनगर	वढवे	रामा सुपडू पाटील

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
११५	मुक्ताईनगर	हिवरे	वगरे गेंदालाल भगवान
११६	मुक्ताईनगर	हिवरे	विनोद किसनपुरी गोसावी
११७	मुक्ताईनगर	निमखेडी बु.	भगवान गोंडू बेलदार
११८	मुक्ताईनगर	निमखेडी बु.	गोपाल जयराम चौके
११९	मुक्ताईनगर	निमखेडी बु.	ईश्वर भिका भोगरे
१२०	मुक्ताईनगर	निमखेडी बु.	श्रीकृष्ण जयराम चौके
१२१	मुक्ताईनगर	कर्की	दीपक एकनाथ भोई
१२२	मुक्ताईनगर	कर्की	रामचंद्र रमेश बेलदार
१२३	मुक्ताईनगर	कर्की	रणजी विठू पिसाळ
१२४	मुक्ताईनगर	पारंबी	नितीन महादेव धनावत
१२५	मुक्ताईनगर	खामखेडा	गणेश शांताराम गवते
१२६	मुक्ताईनगर	खामखेडा	मारोती रावजी नवते
१२७	मुक्ताईनगर	खामखेडा	प्रकाश प्रभाकर पाटील
१२८	मुक्ताईनगर	खामखेडा	माणिक भिकाजी कटोने
१२९	मुक्ताईनगर	खामखेडा	रमेश शांताराम गवते
१३०	मुक्ताईनगर	बोरखेड	देविदास मोरसिंग चव्हाण
१३१	मुक्ताईनगर	बोरखेड	शिवाजी बाबुराव चव्हाण
१३२	मुक्ताईनगर	बोरखेड	देवसिंग मांगो चव्हाण
१३३	मुक्ताईनगर	बोरखेड	मोरसिंग लखो चव्हाण
१३४	मुक्ताईनगर	बोरखेड	कमलसिंग लखो चव्हाण
१३५	मुक्ताईनगर	बोरखेड	ज्ञानेश्वर पांडुरंग बेलदार
१३६	मुक्ताईनगर	बोरखेड	संजू खेताराम राठोड
१३७	मुक्ताईनगर	बोरखेड	रवींद्र मोरसिंग चव्हाण
१३८	मुक्ताईनगर	बोरखेड	विनोद मोरसिंग चव्हाण
१३९	मुक्ताईनगर	बोरखेड	मांगो लखो चव्हाण
१४०	मुक्ताईनगर	बोरखेड	मांगो शेडनल चव्हाण
१४१	मुक्ताईनगर	बोरखेड	राधाबाई खेताराम राठोड
१४२	मुक्ताईनगर	धामणगांव	रोहिदास सोनुसिंग पवार
१४३	मुक्ताईनगर	धामणगांव	रतिराम काळू राठोड
१४४	मुक्ताईनगर	पुरनाड	प्रमोद मोतीलाल सोनवणे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१४५	मुक्ताईनगर	खडकेसीम	ईश्वर जगराम वंजारी
१४६	मुक्ताईनगर	खडकेसीम	रोहिदास उखर्डू वंजारी
१४७	मुक्ताईनगर	कुन्हा	सुरेश धनसिंग सेरीसे
१४८	मुक्ताईनगर	थेरोळे	अजाबराव भास्कर बेलदार
१४९	मुक्ताईनगर	थेरोळे	कृष्णा चंद्रभान बेलदार
१५०	मुक्ताईनगर	थेरोळे	अमोल रतन बजरे
१५१	मुक्ताईनगर	थेरोळे	सुकलाल श्रावण बजरे
१५२	मुक्ताईनगर	थेरोळे	साहेबराव भास्कर बेलदार
१५३	मुक्ताईनगर	थेरोळे	परमेश्वर तेजराव बेलदार
१५४	मुक्ताईनगर	थेरोळे	गोपाळ बाळू बेलदार
१५५	मुक्ताईनगर	थेरोळे	मारोती सुकदेव बजरे
१५६	मुक्ताईनगर	थेरोळे	रामेश्वर भाऊराव बेलदार
१५७	मुक्ताईनगर	थेरोळे	बाळू जगदेव बेलदार
१५८	मुक्ताईनगर	थेरोळे	ज्ञानेश्वर तेजराव बजरे
१५९	मुक्ताईनगर	थेरोळे	गणेश देविदास बेलदार
१६०	मुक्ताईनगर	थेरोळे	देवेश भाऊराव बेलदार
१६१	मुक्ताईनगर	थेरोळे	पंढरी बाळू बेलदार
१६२	मुक्ताईनगर	थेरोळे	ईश्वर बाळू बजरे
१६३	मुक्ताईनगर	थेरोळे	रोहिदास मारुती बजरे
१६४	मुक्ताईनगर	थेरोळे	रवींद्र अजाबराव बेलदार
१६५	मुक्ताईनगर	थेरोळे	दिपक भाऊराव बेलदार
१६६	मुक्ताईनगर	थेरोळे	शेषराव कडू बेलदार
१६७	मुक्ताईनगर	थेरोळे	तेजराव कडू बजरे
१६८	मुक्ताईनगर	थेरोळे	पार्वताबाई जाणू तलवारे
१६९	मुक्ताईनगर	थेरोळे	सोपान महादेव बेलदार
१७०	मुक्ताईनगर	धामणगांव	शांताराम वामन गोपाळ
१७१	मुक्ताईनगर	धामणगांव	जयराम मांगो चव्हाण
१७२	मुक्ताईनगर	धामणगांव	मोहनदास देवचंद चव्हाण
१७३	मुक्ताईनगर	धामणगांव	मनोहर रामकुंवर इटावल
१७४	मुक्ताईनगर	धामणगांव	दयाराम भागवत इटावल

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१७५	मुक्ताईनगर	धामणगांव	आत्माराम रामकुंवर इटावल
१७६	मुक्ताईनगर	सारोळा	आत्माराम रामकुंवर इटावल
१७७	मुक्ताईनगर	सारोळा	भिमा चांगो गोपाळ
१७८	मुक्ताईनगर	सारोळा	तुकाराम गणपत गोपाळ
१७९	मुक्ताईनगर	सारोळा	शांताराम वामन गोपाळ
१८०	मुक्ताईनगर	सारोळा	रामचंद्र उत्तम गोपाळ
१८१	मुक्ताईनगर	रुईखेडा	ओंकार तोताराम पाटील
१८२	मुक्ताईनगर	रुईखेडा	प्रकाश ओंकार पाटील
१८३	मुक्ताईनगर	रुईखेडा	संजय रामा पाटील
१८४	मुक्ताईनगर	रुईखेडा	मोहन विठठल पाटील
१८५	मुक्ताईनगर	शेमळदे	सोपान रामदास भोई
१८६	मुक्ताईनगर	शेमळदे	गभा भिका भोई
१८७	मुक्ताईनगर	शेमळदे	दिलीप भिका भोई
१८८	मुक्ताईनगर	घोडसगांव	समाधान लक्ष्मण पाटील
१८९	मुक्ताईनगर	घोडसगांव	सुरेश रामभाउ भोई
१९०	मुक्ताईनगर	घोडसगांव	गोकर्णाबाई निना खोदळे
१९१	मुक्ताईनगर	घोडसगांव	सुनिल भागवत भोई
१९२	मुक्ताईनगर	पुरनाड	सयाबाई बिसन सोनवणे
१९३	मुक्ताईनगर	पुरनाड	प्रल्हाद गोबा चौके
१९४	मुक्ताईनगर	इच्छापूर	नंदलाल त्रंबक धात्रक
१९५	मुक्ताईनगर	इच्छापूर	गणेश जगदेव वंजारी
१९६	मुक्ताईनगर	इच्छापूर	गणेश प्रितम बेलदार
१९७	मुक्ताईनगर	इच्छापूर	अनिल रामदास धात्रक
१९८	मुक्ताईनगर	इच्छापूर	विलास तुळशीराम वंजारी
१९९	मुक्ताईनगर	इच्छापूर	संतोष जगदेव वंजारी
२००	मुक्ताईनगर	इच्छापूर	शांताराम शिवदास बेलदार
२०१	मुक्ताईनगर	इच्छापूर	शांताराम सुका भोई
२०२	मुक्ताईनगर	इच्छापूर	त्रंबक सखाराम भोई
२०३	मुक्ताईनगर	इच्छापूर	नारायण जगदेव भोई
२०४	मुक्ताईनगर	इच्छापूर	मोहन भागवत बेलदार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२०५	मुक्ताईनगर	इच्छापूर	तुळशीराम शिवराम बेलदार
२०६	मुक्ताईनगर	इच्छापूर	राजू बाबूराव बेलदार
२०७	मुक्ताईनगर	इच्छापूर	विनोद बबन लहामगे
२०८	मुक्ताईनगर	इच्छापूर	महादेव प्रभाकर बेलदार
२०९	मुक्ताईनगर	इच्छापूर	तळशीराम नामदेव वंजारी
२१०	मुक्ताईनगर	इच्छापूर	अंबादास उत्तम बेलदार
२११	मुक्ताईनगर	इच्छापूर	सुनिल रामदास वंजारी
२१२	मुक्ताईनगर	इच्छापूर	विनोद पुडलिक बेलदार
२१३	मुक्ताईनगर	टाकळी	ललिता बाळू जाधव
२१४	मुक्ताईनगर	टाकळी	तुकडू नथ्यू पवार
२१५	मुक्ताईनगर	टाकळी	भगवान रामभाउ पाखरे
२१६	मुक्ताईनगर	टाकळी	कडू धनराज चव्हाण
२१७	मुक्ताईनगर	टाकळी	गणेश हिरामण राठोड
२१८	मुक्ताईनगर	टाकळी	गणेश प्रेमा जाधव
२१९	मुक्ताईनगर	टाकळी	भंगी कवरसिंग चव्हाण
२२०	मुक्ताईनगर	टाकळी	सुनिल लिलाधर चव्हाण
२२१	मुक्ताईनगर	टाकळी	जोरसिंग रसाल चव्हाण
२२२	मुक्ताईनगर	टाकळी	नलिसिंग कवरसिंग चव्हाण
२२३	मुक्ताईनगर	टाकळी	कांतीलाल रंगलाल चव्हाण
२२४	मुक्ताईनगर	टाकळी	शोभाबाई सुदाम जाधव
२२५	मुक्ताईनगर	टाकळी	विकास भंगी चव्हाण
२२६	मुक्ताईनगर	टाकळी	अर्जुन वासुदेव चव्हाण
२२७	मुक्ताईनगर	सारोळा	नारायण उत्तम गोपाळ
२२८	मुक्ताईनगर	सारोळा	नामदेव चांगो गोपाळ
२२९	मुक्ताईनगर	खामखेड	छायाबाई गजानन पाटील
२३०	मुक्ताईनगर	खामखेड	रामा संतोष पाटील
२३१	मुक्ताईनगर	खामखेड	उमांकांत प्रभाकर पाटील
२३२	मुक्ताईनगर	खामखेड	रविंद्र ज्ञानदेव पाटील
२३३	मुक्ताईनगर	बोरखेडा	ओंकार शेडमल चव्हाण
२३४	मुक्ताईनगर	बोरखेडा	तुकडू हिरामण चव्हाण

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२३५	मुक्ताईनगर	पिंप्रीपंचम	शालिक माणिक बेलदार
२३६	मुक्ताईनगर	मुंढोळदे	रत्नाबाई उत्तम हरणे
२३७	मुक्ताईनगर	शेमळदे	शांताराम आत्माराम बेलदार
२३८	मुक्ताईनगर	घोडसगांव	संतोष भागवत भोई
२३९	मुक्ताईनगर	घोडसगांव	सुनिल सोमा भोई
२४०	मुक्ताईनगर	घोडसगांव	विकास शामराव भोई
२४१	मुक्ताईनगर	घोडसगांव	श्रीराम सोमा भोई
२४२	मुक्ताईनगर	इच्छापूर	सविता कैलास बेलदार
२४३	मुक्ताईनगर	इच्छापूर	रामभाऊ अमरसिंग बेलदार
२४४	मुक्ताईनगर	इच्छापूर	सिताबाई देवचंद बेलदार
२४५	मुक्ताईनगर	इच्छापूर	शांताराम रामभाऊ बेलदार
२४६	मुक्ताईनगर	पुरनाड	राजेंद्र गजमल सोनवणे
२४७	मुक्ताईनगर	पुरनाड	निवृत्ती विठाराम बेलदार
२४८	मुक्ताईनगर	पुरनाड	सुरज लक्ष्मण चौके
२४९	मुक्ताईनगर	पुरनाड	अजय रामलाल चौके
२५०	मुक्ताईनगर	पुरनाड	पवन शिवराम चौके
२५१	मुक्ताईनगर	चिंचोड	सुभाष रामदास सुर्यवंशी(ढिवर)
२५२	मुक्ताईनगर	चिंचोड	रविंद्र चांगो सुरवाडे
२५३	मुक्ताईनगर	सुकळी	सुरेश शंकर राठोड
२५४	मुक्ताईनगर	सुकळी	अरुण शामराव कोरे(बेलदार)
२५५	मुक्ताईनगर	सुकळी	कौतिक कडू भोई
२५६	मुक्ताईनगर	सुकळी	संजय रामदास कवरे
२५७	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	झिता काळू वंजारी
२५८	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	कबलसिंग मुळसिंग वंजारी
२५९	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	सखाराम जोरसिंग वंजारी
२६०	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	अरुण गावरलाल वंजारी
२६१	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	रावसाहेब ओंकार वंजारी
२६२	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	धनसिंग मोरसिंग वंजारी
२६३	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	अविनाश मोतीलाल वंजारी
२६४	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	भैया गोपीचंद जोगी

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२६५	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	आबा गोपीचंद जोगी
२६६	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	कौतिक खुशाल जोगी
२६७	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	ताराचंद हरजी वंजारी
२६८	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	अनिल गुलाब वंजारी
२६९	मुक्ताईनगर	द.सबगव्हाण	जगदिश काशिराम वंजारी
२७०	मुक्ताईनगर	बोदवड	रामेश्वर गोटूमंडाळे बेलदार
२७१	मुक्ताईनगर	बोदवड	मंगलाबाई एकनाथ बेलदार
२७२	मुक्ताईनगर	बोदवड	सुभाष नामदेव मोरे
२७३	मुक्ताईनगर	बोदवड	आंबादा सगंगाधर हटकर
२७४	मुक्ताईनगर	पारंबी	प्रभाकर शंकर गोंधळीखिटे
२७५	मुक्ताईनगर	पारंबी	विलास बळीराम बेलदार घेते
२७६	मुक्ताईनगर	पारंबी	सविता बाप प्रभाकर गोंधळी
२७७	मुक्ताईनगर	पारंबी	भगवान भळिराम बेलदार घेते
२७८	मुक्ताईनगर	पारंबी	दिनकर शंकर घाईट
२७९	मुक्ताईनगर	इच्छापूर	उखर्डा हरी बेलदार
२८०	मुक्ताईनगर	मुंढोळदे	शेषराव ब्रिजलाल भोई
२८१	मुक्ताईनगर	मुंढोळदे	रामदास भिका भोई
२८२	मुक्ताईनगर	मुंढोळदे	सोपान वसंत भोई
२८३	मुक्ताईनगर	मुंढोळदे	राजेंद्र वसंत भोई
२८४	रावेर	गोलवाडे	शिवराम देवराम बेलदार
२८५	रावेर	गोलवाडे	गिरधर लालसिंग बेलदार
२८६	रावेर	गोलवाडे	सोपान ज्ञानदेव बेलदार
२८७	रावेर	गोलवाडे	शांताराम रामदास बेलदार
२८८	रावेर	गोलवाडे	राजू गिरधर बेलदार
२८९	भडगांव	वडगांव ना.	विजय शिवाजी जाधाव
२९०	भडगांव	वडगांव ना.	काशिबाई दगडू राठोड
२९१	भडगांव	वडगांव ना.	सविता ज्योतीसिंग राठोड
२९२	भडगांव	वडगांव ना.	नवलसिंग महारू राठोड
२९३	जामनेर	ढाळसिंगी	जालंदर मोतीगीर गोसावी
२९४	जामनेर	ढाळसिंगी	चंद्रकांत मोतीगीर गोसावी

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
२९५	जामनेर	ढाळसिंगी	गजानन हिरामण पवार
२९६	जामनेर	नवीदाभाडी	सचिन विश्वनाथ श्रीखंडे
२९७	जामनेर	नवीदाभाडी	गजानन ओंकार मुळे
२९८	जामनेर	नवीदाभाडी	गजानन कडू थाटे
२९९	जामनेर	शिंंगाईत	धनराज ओंकार भोई
३००	जामनेर	टाकळी (बु)	नामदेव विश्वनाथ लोहार
३०१	जामनेर	टाकळी (बु)	समाधान विश्वनाथ लोहार
३०२	जामनेर	टाकळी (बु)	गोपाल विश्वनाथ लोहार
३०३	जामनेर	गारखेडातांडा	सोनसिंग मखू चव्हाण
३०४	जामनेर	गारखेडातांडा	ममराज भिमा राठोड
३०५	जामनेर	दोंदवाडे	सुरेश गणेश बैरागी
३०६	जामनेर	दोंदवाडे	मोहन ओंकार बैरागी
३०७	जामनेर	दोंदवाडे	प्रकाश गोकुळदास बैरागी
३०८	जामनेर	दोंदवाडे	गोविंद ओंकार बैरागी
३०९	जामनेर	तळेगाव	कलाबाई दगडू पालवे
३१०	जामनेर	तळेगाव	वंसत माणिक वंजारी घोळे
३११	जामनेर	सारगाव/काळखेडे	विजय नारायण गोसावी
३१२	जामनेर	सारगाव/काळखेडे	किशोर भानुदास रुम
३१३	जामनेर	सारगाव/काळखेडे	ज्ञानेश्वर भानुदास रुम
३१४	जामनेर	शेवगेपिंप्री	उखराम झब्बु जाधव
३१५	जामनेर	जंगीपुरा	रमेश शिवलाल राजपुत
३१६	जामनेर	जंगीपुरा	रविद्र प्रताप राजपुत
३१७	जामनेर	जंगीपुरा	मेहुल रमेश राजपुत
३१८	जामनेर	जंगीपुरा	प्रमिलाबाई सुपडू गोपाळ
३१९	जामनेर	वाघारी	मारुती सुकदेव गायकवाड
३२०	जामनेर	वाघारी	अशोक रामगीर गोसावी
३२१	जामनेर	वाघारी	नानु कडू थाटे
३२२	जामनेर	लोंढारी बु	मिराबाई भिला चव्हाण
३२३	जामनेर	लोंढारी बु	देविदास प्रल्हाद चव्हाण
३२४	जामनेर	ढालगाव	गजानन अंबादास जोशी

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
३२५	जामनेर	ढालगाव	अर्जुन भिका गोपाळ
३२६	जामनेर	ढालगाव	योगश भिका पंचाळ
३२७	जामनेर	ढालगाव	मोतीराम भिका पंचाळ
३२८	जामनेर	ढालगाव	दादाराव उत्तम जोशी
३२९	जामनेर	ढालगाव	दिनेश दादाराव सोनवणे (जोशी)
३३०	जामनेर	ढालगाव	रमेश बाबुलाल पांचाळ
३३१	जामनेर	ढालगाव	दादाराव यशवंत पांचाळ
३३२	जामनेर	ढालगाव	ज्ञानेश्वर अंबादास जोशी
३३३	जामनेर	कुंभारी खु.	रमेश लालसिंग जाधव
३३४	जामनेर	कुंभारी खु.	हरसिंग शंकर राठोड
३३५	जामनेर	कुंभारी खु.	प्रेमसिंग लालसिंग जाधव
३३६	जामनेर	कुंभारी खु.	लखवू लालसिंग जाधव
३३७	जामनेर	कुंभारी खु.	रामराव हरसिंग राठोड
३३८	जामनेर	कुंभारी खु.	दरबार मोतिराम राठोड
३३९	जामनेर	कुंभारी बु.	गुलाब हरसिंग राठोड
३४०	जामनेर	मांडवे बु.	रामसिंग दुधा चव्हाण
३४१	जामनेर	मांडवे बु.	राजाराम सोना राठोड
३४२	जामनेर	मांडवे बु.	सोना पुना राठोड
३४३	जामनेर	भागदरा	संतोष रामशंकर जोगी
३४४	जामनेर	भागदरा	भारत रामदास जोगी
३४५	जामनेर	भागदरा	भास्कर शिवराम जोगी
३४६	जामनेर	भागदरा	काशिनाथ बिठाराम जोगी
३४७	जामनेर	भागदरा	शंकर किसान जोगी
३४८	जामनेर	कुंभारी बु.	ओंकार शंकर जोशी
३४९	जामनेर	कुंभारी बु.	भास्कर शंकर जोशी
३५०	जामनेर	कुंभारी बु.	कौतिक सोनाजी मोरे
३५१	जामनेर	पळासखेडे	आकाश बाबुराव पांगुळ
३५२	जामनेर	मोयखेडे	भगवान माधव पवार
३५३	जामनेर	मोयखेडे	योगश सुभाष नाईक
३५४	जामनेर	मोयखेडे	अवधुत रामचंद्र काळे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
३५५	जामनेर	मोयखेडे	गजानन डिगंबर पढार
३५६	जामनेर	मोयखेडे	रविंद्र दामु कापसे
३५७	जामनेर	गोंदगांव	पारयीबाई ममराज चव्हाण
३५८	जामनेर	गोंदगांव	तुकडूदास धर्मा चव्हाण
३५९	जामनेर	गोंदगांव	नामदेव हजारी पवार
३६०	जामनेर	गोंदगांव	हरलाल ताराचंद चव्हाण
३६१	जामनेर	गोंदगांव	वसंत प्रल्हाद राठोड
३६२	जामनेर	गोंदगांव	रघुनाथ अमरू पवार
३६३	जामनेर	गोंदगांव	गोविंद धनराज चव्हाण
३६४	जामनेर	लिहे दिगर	सुदाम ममराज राठोड
३६५	जामनेर	लिहे दिगर	गोकुळ देविदास चव्हाण
३६६	जामनेर	लिहे दिगर	संजय परशराम राठोड
३६७	जामनेर	लिहे दिगर	राजेश तुळशीदास चव्हाण
३६८	जामनेर	लिहे दिगर	सागर महादू राठोड
३६९	जामनेर	लिहे दिगर	किसान सुभाष राठोड
३७०	जामनेर	लिहे दिगर	पांडुरंग संतोष राठोड
३७१	जामनेर	लिहे दिगर	छोटु तुळशीदास चव्हाण
३७२	जामनेर	लिहे दिगर	विलास राजू राठोड
३७३	जामनेर	लिहे दिगर	प्रविण कैलास राठोड
३७४	जामनेर	लिहे दिगर	हेमराज देवचंद चव्हाण
३७५	जामनेर	लिहे दिगर	नितीन सुभाष चव्हाण
३७६	जामनेर	लिहे दिगर	सुनिल सुभाष राठोड
३७७	जामनेर	लिहे दिगर	समाधन नारायण चव्हाण
३७८	जामनेर	लिहे दिगर	प्रकाश शिवाजी पवार
३७९	जामनेर	लिहे दिगर	रंजु देवचंद चव्हाण
३८०	जामनेर	लिहे दिगर	कैलास कबिरदास चव्हाण
३८१	जामनेर	पाळधी	राजू आनंदा ढोले
३८२	जामनेर	पाळधी	प्रमोद रमेश बेलदार
३८३	जामनेर	पाळधी	विकास मोहन छाडेकर
३८४	जामनेर	वडाळी हरीनगर	बबन लक्ष्मण राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
३८५	जामनेर	वडाळी हरीनगर	दशरथ मांगो चव्हाण
३८६	जामनेर	वडाळी हरीनगर	मंगलसिंग मिठुसिंग राठोड
३८७	जामनेर	वडाळी हरीनगर	ज्ञानेश्वर दशरथ राठोड
३८८	जामनेर	वडाळी हरीनगर	विठठल मिठुसिंग राठोड
३८९	जामनेर	वडाळी हरीनगर	भंगराज मखराम राठोड
३९०	जामनेर	वडाळी हरीनगर	शालीग्राम रमेश पवार
३९१	जामनेर	वडाळी हरीनगर	प्रेमराज चंदुलाल जाधव
३९२	जामनेर	वडाळी हरीनगर	आत्माराम सक्रु जाधव
३९३	जामनेर	वडाळी हरीनगर	जयराम रतन राठोड
३९४	जामनेर	वडाळी हरीनगर	पंडित लक्ष्मण राठोड
३९५	जामनेर	वडाळी हरीनगर	किशोर मेरचंद राठोड
३९६	जामनेर	वडाळी हरीनगर	दिनेश नारायण पवार
३९७	जामनेर	वडाळी हरीनगर	समाधान शिवदास जाधव
३९८	जामनेर	वडाळी हरीनगर	विजय मोहन पवार
३९९	जामनेर	वडाळी हरीनगर	श्रावण मोहन राठोड
४००	जामनेर	वडाळी हरीनगर	एकनाथ विठठल गोसावी
४०१	जामनेर	वडाळी हरीनगर	बंडु मोहन गोसावी
४०२	जामनेर	टाकरखेडा	गोविंदा गोपिगिर गोसावी
४०३	जामनेर	टाकरखेडा	उत्तम श्रीपत भोई
४०४	जामनेर	टाकरखेडा	संतोष देवचंद भाई
४०५	जामनेर	टाकरखेडा	सुधाकर जगन्नाथ भाई
४०६	जामनेर	टाकरखेडा	राजू दोधू भोई
४०७	जामनेर	टाकरखेडा	शेनफड गोंदू भोई
४०८	जामनेर	खडकी	युवराज श्रावण नाईक
४०९	जामनेर	खडकी	तुकडूदास धर्मा नाईक
४१०	जामनेर	खडकी	राजू सदू नाईक
४११	जामनेर	खडकी	जगन रघुनाथ गोपाळ
४१२	जामनेर	खडकी	नंदलाल रघुनाथ नाईक
४१३	जामनेर	खडकी	रविंद्र भगवान नाईक
४१४	जामनेर	वाकी खुर्द	अनिल आनंदा शिंदे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
४१५	जामनेर	वाकी खुर्द	गोपाल अशोक गोसावी
४१६	जामनेर	मुंदखेडा	कर्तारसिंग उत्तम पवार
४१७	जामनेर	मुंदखेडा	बाबालाल प्रताप जाधव
४१८	जामनेर	माळपिंप्री	विठठल ज्ञानदेव गाडेकर
४१९	जामनेर	माळपिंप्री	नारायण ज्ञानदेव लोहार
४२०	जामनेर	माळपिंप्री	छोटु भिका फुलमाळी
४२१	जामनेर	माळपिंप्री	संजय शांताराम तिरमले
४२२	जामनेर	माळपिंप्री	ईश्वर शांताराम तिरमली
४२३	जामनेर	माळपिंप्री	वासुदेव जगदेव तिखे
४२४	जामनेर	माळपिंप्री	समाधान रामलाल थाटे
४२५	जामनेर	माळपिंप्री	शंकर शेनफडू फुलमाळी
४२६	जामनेर	माळपिंप्री	सिताराम सखाराम फुलमाळी
४२७	जामनेर	लिहेदिगर	कैलास शिवराम जाधव
४२८	जामनेर	लिहेदिगर	गजानन अमरसिंग चव्हाण
४२९	जामनेर	लिहेदिगर	विठठल रामचंद्र राठोड
४३०	जामनेर	लिहेदिगर	संदिप धर्मा चव्हाण
४३१	जामनेर	लिहेदिगर	गोकुळ मदन राठोड
४३२	जामनेर	लिहेदिगर	विठठल देवचंद जाधव
४३३	जामनेर	लिहेदिगर	खेमराज देवलाल राठोड
४३४	जामनेर	हिवरखेडा	सुपडू मोहन गोसावी
४३५	जामनेर	हिवरखेडा	जगन मोतिलाल गोसावी
४३६	जामनेर	हिवरखेडा	कांतिलाल हिरालाल गोसावी
४३७	जामनेर	हिवरखेडा	धरम हिम्मत गोसावी
४३८	जामनेर	ओझर बु	भगवान सखाराम जगताप
४३९	जामनेर	ओझर बु	गंगाराम खेतरनाथ चव्हाण
४४०	जामनेर	अंबिलहोळ	धना खेमा चव्हाण
४४१	जामनेर	अंबिलहोळ	विनोद लालचंद चव्हाण
४४२	जामनेर	अंबिलहोळ	महेंद्र मेघराज चव्हाण
४४३	जामनेर	अंबिलहोळ	कवरसिंग बल्लू पवार
४४४	जामनेर	अंबिलहोळ	सुपडू रामसिंग नाईक

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
४४५	जामनेर	अंबिलहोळ	पंडित अमरसिंग पवार
४४६	जामनेर	अंबिलहोळ	शरद प्रेमराज पवार
४४७	जामनेर	अंबिलहोळ	विकास पहाडसिंग नाईक
४४८	जामनेर	अंबिलहोळ	रुपचंद झामसिंग चव्हाण
४४९	जामनेर	अंबिलहोळ	त्रयंबक बंडू चव्हाण
४५०	जामनेर	अंबिलहोळ	अरुण हंसराज चव्हाण
४५१	जामनेर	अंबिलहोळ	लक्ष्मण पदमसिंग चव्हाण
४५२	जामनेर	अंबिलहोळ	किसन सरदार पवार
४५३	जामनेर	अंबिलहोळ	चरणदास अमरसिंग पवार
४५४	जामनेर	अंबिलहोळ	उमेश ममराज चव्हाण
४५५	जामनेर	अंबिलहोळ	दरबार बळीराम चव्हाण
४५६	जामनेर	अंबिलहोळ	हरचंद बळीराम चव्हाण
४५७	जामनेर	अंबिलहोळ	साईदास तोताराम चव्हाण
४५८	जामनेर	अंबिलहोळ	प्रेम पहाडसिंग चव्हाण
४५९	जामनेर	अंबिलहोळ	दिनेश ममराज चव्हाण
४६०	जामनेर	अंबिलहोळ	संजय भंगी राठोड
४६१	जामनेर	अंबिलहोळ	शांताराम थानसिंग पवार
४६२	जामनेर	अंबिलहोळ	गणेश उदेसिंग चव्हाण
४६३	जामनेर	अंबिलहोळ	प्रकाश पुनमचंद चव्हाण
४६४	जामनेर	अंबिलहोळ	मेघराज ममराज चव्हाण
४६५	जामनेर	अंबिलहोळ	मदन शेषमल चव्हाण
४६६	जामनेर	अंबिलहोळ	युवराज चंवलाल चव्हाण
४६७	जामनेर	अंबिलहोळ	भाऊलाल सरीचंद चव्हाण
४६८	जामनेर	अंबिलहोळ	त्रयंबक झामसिंग पवार
४६९	जामनेर	अंबिलहोळ	ग्यानदास देवा जाधव
४७०	जामनेर	अंबिलहोळ	विकास बंडू चव्हाण
४७१	जामनेर	अंबिलहोळ	सुभाष अमरसिंग पवार
४७२	जामनेर	अंबिलहोळ	धिरज पहाडसिंग नाईक
४७३	जामनेर	मालदाभाडी	कैलास लक्ष्मण कापसे
४७४	जामनेर	मालदाभाडी	सुपडू हरी कापसे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
४७५	जामनेर	मालदाभाडी	समाधान आत्माराम काळे
४७६	जामनेर	मालदाभाडी	राजेंद्र हरी कापसे
४७७	जामनेर	मालदाभाडी	संभाजी श्रीपत कापसे
४७८	जामनेर	मालदाभाडी	देवचंद नारायण पाटील
४७९	जामनेर	मालदाभाडी	समाधान नानू नानोटे
४८०	जामनेर	मालदाभाडी	दत्तात्रय दगडू पाटील
४८१	जामनेर	मालदाभाडी	अनिल दगडू पाटील
४८२	जामनेर	मालदाभाडी	सुनिल दगडू पाटील
४८३	जामनेर	मालदाभाडी	अजय संभाजी वंजारी
४८४	जामनेर	मालदाभाडी	केशरबाई बारसू पालवे
४८५	जामनेर	मालदाभाडी	गजानन तुकाराम काळ
४८६	जामनेर	मालदाभाडी	गजानन उत्तम पाटील
४८७	जामनेर	मालदाभाडी	युवराज किसन पालवे
४८८	जामनेर	मालदाभाडी	सकुबाई आधार पालवे
४८९	जामनेर	मालदाभाडी	एकनाथ दौलत ठोंबरे
४९०	जामनेर	मालदाभाडी	सोनाबाई आनंदा पालवे पाटील /
४९१	जामनेर	मालदाभाडी	प्रकाश सिताराम पालवे
४९२	जामनेर	मालदाभाडी	संदिप जगन्नाथ खुरपडे
४९३	जामनेर	मालदाभाडी	किरण लक्ष्मण पाटील
४९४	जामनेर	मालदाभाडी	पवन शिवराम परखड
४९५	जामनेर	मालदाभाडी	आकाश प्रकाश पालवे
४९६	जामनेर	मालदाभाडी	दत्तु रामकृष्ण बावने
४९७	जामनेर	मालदाभाडी	श्रीकांत युवराज कापसे
४९८	जामनेर	मालदाभाडी	अशोक हरी नानोटे
४९९	जामनेर	रामपूर	चव्हाण मिराबाई दुबा
५००	जामनेर	रामपूर	रामचंद्र रतन चव्हाण
५०१	जामनेर	रामपूर	तुकडूदास बाबु चव्हाण
५०२	जामनेर	रामपूर	सुभाष दुबा चव्हाण
५०३	जामनेर	रामपूर	जगदिश गणपत चव्हाण
५०४	जामनेर	रामपूर	किरणकुमार मोहन चव्हाण

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५०५	जामनेर	रामपूर	कांतीलाल मलखाम चव्हाण
५०६	जामनेर	हिंगणे बु.	बाळू नारायण पवार
५०७	जामनेर	हिंगणे बु.	प्रकाश ममराज राठोड
५०८	जामनेर	हिंगणे बु.	पोपट प्रल्हाद राठोड
५०९	जामनेर	हिंगणे बु.	विलास ममराज राठोड
५१०	जामनेर	हिंगणे बु.	प्रल्हाद रतन राठोड
५११	जामनेर	हिंगणे बु.	छोटुलाल धनराज राठोड
५१२	जामनेर	हिंगणे बु.	रविंद्र धोंडू राठोड
५१३	रावेर	अजनाड	प्रकाश हरी भोई
५१४	रावेर	अजनाड	प्रभाकर हरी भोई
५१५	रावेर	अजनाड	रामु राजाराम भोई
५१६	रावेर	अजनाड	अनिल राजाराम भोई
५१७	रावेर	अजनाड	शामु राजाराम भोई
५१८	रावेर	अजनाड	गजानन राजाराम बेलदार
५१९	रावेर	अजनाड	शशिकांत राजाराम बेलदार
५२०	रावेर	अजनाड	जगन्नाथ चिंधु भोई
५२१	रावेर	अजनाड	शांताराम चिंधु भोई
५२२	रावेर	अजनाड	किशोर नारायण भोई
५२३	रावेर	अजनाड	समाधान हिरामण भोई
५२४	रावेर	अजनाड	फकिरा बाजीराव भोई
५२५	रावेर	अजनाड	प्रशांत रामदास बेलदार
५२६	पारोळा	वसंतवाडी	नामदेव धर्मा जाधव
५२७	पारोळा	वसंतवाडी	सुभाष चत्रु पवार
५२८	पारोळा	वसंतवाडी	अजमल गणपत पवार
५२९	पारोळा	वसंतवाडी	प्रकाश उदेसिंग चव्हाण
५३०	पारोळा	वसंतवाडी	उखा भिला पवार
५३१	पारोळा	वसंतवाडी	कैलास रामजी जाधव
५३२	पारोळा	वसंतवाडी	सावित्री हेमराज पवार
५३३	पारोळा	वसंतवाडी	कविताबाई हिरामण जाधव
५३४	पारोळा	वसंतवाडी	अर्जुन परमा पवार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५३५	पारोळा	वसंतवाडी	भिमराज महादू पवार
५३६	पारोळा	वसंतवाडी	विठठल हरी पवार
५३७	पारोळा	वसंतवाडी	राजेंद्र ममराज पवार
५३८	पारोळा	वसंतवाडी	रमेश शंकर जाधव
५३९	रावेर	आभोडा	अमरसिंग कोठा राठोड
५४०	रावेर	आभोडा	तुळशीराम सोनसिंग पवार
५४१	जामनेर	खडकी	गोपाळ शिलाबाई संजय
५४२	जामनेर	खडकी	कमलबाई रतन गोपाळ
५४३	जामनेर	खडकी	गोपाळ गोकुळ रामदास
५४४	जामनेर	खडकी	नाईक सुरेश चत्रु
५४५	जामनेर	बोरगांव ग्रुप	अनिल मधुकर गोपाळ
५४६	जामनेर	खडकी	कमलेश दुधासिंग नाईक
५४७	जामनेर	खडकी	नाईक फत्तु हबुसिंग
५४८	जामनेर	खडकी	सखुबाई अनिल गोपाळ
५४९	जामनेर	खडकी	नाईक नवलसिंग सरीचंद
५५०	जामनेर	खडकी	नाईक रंगलाल फतरु
५५१	जामनेर	खडकी	नाईक युवराज नरसिंग
५५२	जामनेर	खडकी	ज्योतमल सरीचंद नाईक
५५३	जामनेर	खडकी	नाईक चरणसिंग सरीचंद
५५४	जामनेर	खडकी	मोतीराम सरीचंद नाईक
५५५	जामनेर	खडकी	रविंद्र शिवदास नाईक
५५६	जामनेर	मालदाभाडी	तानाजी शिवराम काळे
५५७	जामनेर	मालदाभाडी	संजय शेनफडू कापसे
५५८	जामनेर	मालदाभाडी	नारायण हरी पालवे
५५९	जामनेर	मालदाभाडी	प्रकाश कडू भोई
५६०	जामनेर	मालदाभाडी	ज्ञानेश्वर संतोष पालवे
५६१	जामनेर	मालदाभाडी	तानाजी त्रयंबक कापसे
५६२	जामनेर	मालदाभाडी	आनंदा काशिनाथ कापसे
५६३	जामनेर	मालदाभाडी	विनोद जगन्नाथ खुरपडे
५६४	जामनेर	मालदाभाडी	हरी तानकु पाटील

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५६५	जामनेर	मालदाभाडी	संतोष दशरथ कापसे
५६६	जामनेर	मालदाभाडी	राजेंद्र ओंकार पालवे
५६७	जामनेर	मालदाभाडी	कल्पनाबाई ईश्वर कापसे
५६८	जामनेर	मालदाभाडी	बाळु प्रकाश पालवे
५६९	जामनेर	मालदाभाडी	दयाराम शिवराम काळे
५७०	जामनेर	मालदाभाडी	रोशन चंद्रकांत घ्यार
५७१	जामनेर	मालदाभाडी	समाधान किसन पालवे
५७२	जामनेर	मालदाभाडी	ज्ञानेश्वर काशिनाथ कापसे
५७३	जामनेर	मालदाभाडी	प्रविण रमेश परखड
५७४	जामनेर	मालदाभाडी	सौ. शारदाबाई सुपडू कापसे
५७५	जामनेर	मालदाभाडी	विद्या संजय वंजारी
५७६	जामनेर	मालदाभाडी	ज्योतीबाई भास्कर नानोटे
५७७	जामनेर	मालदाभाडी	सुनिता युवराज काळे
५७८	जामनेर	मालदाभाडी	शोभाबाई गजानन पालवे
५७९	जामनेर	मालदाभाडी	सरला एकनाथ वंजारी
५८०	जामनेर	मालदाभाडी	रमेश हरी पालवे
५८१	जामनेर	मालदाभाडी	मनकर्णाबाई रमेश भोई
५८२	जामनेर	मालदाभाडी	निर्मलाबाई प्रेमराज पालवे
५८३	जामनेर	मालदाभाडी	जिजाबाई सुकदेव नानोटे
५८४	जामनेर	मालदाभाडी	योगेश कडू कापसे
५८५	जामनेर	मालदाभाडी	शिवाजी त्रयंबक कापसे
५८६	जामनेर	मालदाभाडी	गोपाळ शिवराम दहातोडे
५८७	जामनेर	मालदाभाडी	सुंदराबाई रघुनाथ चव्हाण
५८८	जामनेर	मालदाभाडी	सुनिता वसंत खुरपडे
५८९	जामनेर	मोराड	ज्ञानेश्वर बालचंद चव्हाण
५९०	जामनेर	मोराड	बळीराम हरी राठोड
५९१	जामनेर	मोराड	चंद्रसिंग जगन जाधव
५९२	जामनेर	मोराड	राजू वामन गोपाळ
५९३	जामनेर	मोराड	रामेश्वर सजन गोपाळ
५९४	जामनेर	मोराड	प्रकाश परशराम राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
५९५	जामनेर	मोराड	संदिप समाधान राठोड
५९६	जामनेर	मोराड	अजय उत्तम गोपाळ
५९७	जामनेर	मोराड	सुनिल तोळाराम राठोड
५९८	जामनेर	मोराड	अनिल रमेश गोपाळ
५९९	जामनेर	मोराड	विनोद प्रभु पवार
६००	जामनेर	मोराड	अजमल मधुकर चव्हाण
६०१	जामनेर	मोराड	शिवदास धुमा राठोड
६०२	जामनेर	मोराड	वर्जन हरदास जाधव
६०३	जामनेर	मोराड	अंकुश रोहिदास चव्हाण
६०४	जामनेर	मोराड	संजय रामदास गोपाळ
६०५	जामनेर	मोराड	सुनिल शिवदास जाधव
६०६	जामनेर	मोराड	पंकज धनराज राठोड
६०७	जामनेर	मोराड	वाल्मीक महादू गोपाळ
६०८	जामनेर	मोराड	वसंत रामदास जाधव
६०९	जामनेर	मोराड	ज्ञानेश्वर नामदेव गोपाळ
६१०	जामनेर	मोराड	दयाराम मेरचंद राठोड
६११	जामनेर	मोराड	अनिल सरदार राठोड
६१२	जामनेर	मोराड	रघुनाथ हरदास जाधव
६१३	जामनेर	मोराड	अजय बट्टी राठोड
६१४	जामनेर	मोराड	रमेश गणु राठोड
६१५	जामनेर	मोराड	श्रावण छगन पवार
६१६	जामनेर	मोराड	अविनाश तोताराम राठोड
६१७	जामनेर	मोराड	सुनिल देविदास राठोड
६१८	जामनेर	मोराड	गोकुळ रामदास राठोड
६१९	जामनेर	मोराड	भारत शिवदास गोपाळ
६२०	जामनेर	मोराड	विनोद प्रेमराज पवार
६२१	जामनेर	मोराड	सिताराम नामदेव गोपाळ
६२२	जामनेर	मोराड	गोपाळ किसन राठोड
६२३	जामनेर	मोराड	ज्ञानेश्वर भिवा जाधव
६२४	जामनेर	मोराड	मुरलीधर मदन राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
६२५	जामनेर	मोराड	तुकाराम नामदेव गोपाळ
६२६	जामनेर	मोराड	बाळु पंडित राठोड
६२७	जामनेर	मोराड	रमेश रोहिदास चव्हाण
६२८	जामनेर	मोराड	देविदास हरी राठोड
६२९	जामनेर	मोराड	ग्यानदास आनंदा राठोड
६३०	जामनेर	मोराड	भोमा फकिरा पवार
६३१	जामनेर	मोराड	दिलिप मांगो जाधव
६३२	जामनेर	मोराड	नामदेव दयाराम राठोड
६३३	जामनेर	मोराड	हिरा बन्सी पवार
६३४	जामनेर	मोराड	सिताराम रामजी राठोड
६३५	जामनेर	मोराड	भरत देविदास चव्हाण
६३६	जामनेर	मोराड	अर्जुन भिमराव गोपाळ
६३७	जामनेर	मोराड	सुदाम गंगाराम राठोड
६३८	जामनेर	मोराड	संजय नामदेव महाजन
६३९	जामनेर	मोराड	कैलास छगन राठोड
६४०	जामनेर	मोराड	भुषण उत्तम गोपाळ
६४१	जामनेर	मोराड	हिरालाल चत्रु राठोड
६४२	जामनेर	मोराड	रविंद्र गणेश राठोड
६४३	जामनेर	मोराड	दिलिप गमा राठोड
६४४	जामनेर	मोराड, नवापूर	सुपडाबाई कपुरचंद चव्हाण
६४५	जामनेर	मोराड, नवापूर	प्रविण सुलतानसिंग राठोड
६४६	जामनेर	मोराड, नवापूर	राजू पांडुरंग पवार
६४७	जामनेर	मोराड, नवापूर	मगन गेरचंद चव्हाण
६४८	जामनेर	मोराड, नवापूर	दिनेश हरसिंग जाधव
६४९	जामनेर	मोराड, नवापूर	सरदार हरी राठोड
६५०	जामनेर	मोराड, नवापूर	सुलतानसिंग मांगो राठोड
६५१	जामनेर	मोराड, नवापूर	राजाराम काळु राठोड
६५२	जामनेर	मोराड, नवापूर	वाल्मीक शहादू गोपाळ
६५३	जामनेर	मोराड, नवापूर	दुर्गाबाई नाना राठोड
६५४	जामनेर	मोराड, नवापूर	शांताराम रोहिदास राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
६५५	जामनेर	मोराड, नवापूर	सुनिल हंसराज राठोड
६५६	जामनेर	मोराड, नवापूर	नाना शिवाजी पुरी
६५७	जामनेर	मोराड, नवापूर	नितिन मिश्रीलाल राठोड
६५८	जामनेर	मोराड, नवापूर	संतोष प्रभु चव्हाण
६५९	जामनेर	मोराड, नवापूर	दशरथ वसराम राठोड
६६०	जामनेर	मोराड, नवापूर	गोविंद रमेश गोपाळ
६६१	जामनेर	आंबिलहोळ देविचे	तेजमल मधुकर चव्हाण
६६२	जामनेर	आंबिलहोळ देविचे	विलास खंडू चव्हाण
६६३	जामनेर	आंबिलहोळ देविचे	धृपताबाई रमेश पवार
६६४	जामनेर	आंबिलहोळ देविचे	देशमुख कमलसिंग चव्हाण
६६५	जामनेर	आंबिलहोळ देविचे	ममराज मांगो चव्हाण
६६६	जामनेर	आंबिलहोळ देविचे	दिलिप धनराज चव्हाण
६६७	जामनेर	आंबिलहोळ देविचे	दिलिप भिवा चव्हाण
६६८	जामनेर	आंबिलहोळ देविचे	धुडकू सुका चव्हाण
६६९	जामनेर	आंबिलहोळ देविचे	शिवदास फकिरा चव्हाण
६७०	जामनेर	आंबिलहोळ देविचे	लता शिवदास राठोड
६७१	जामनेर	आंबिलहोळ देविचे	मिराबाई रमेश पवार
६७२	जामनेर	आंबिलहोळ देविचे	ईश्वर प्रभाकर चव्हाण
६७३	जामनेर	आंबिलहोळ देविचे	प्रविण हरचंद चव्हाण
६७४	जामनेर	आंबिलहोळ देविचे	लिलाबाई पन्नलाल पवार
६७५	जामनेर	आंबिलहोळ देविचे	सुमनबाई रमेश चव्हाण
६७६	जामनेर	आंबिलहोळ देविचे	आकाश ममराज पवार
६७७	जामनेर	आंबिलहोळ देविचे	संगा अमरसिंग जाधव
६७८	जामनेर	आंबिलहोळ देविचे	किसन रामा चव्हाण
६७९	जामनेर	वाकी बु.	सुकलाल उत्तम वडर
६८०	जामनेर	वाकी बु.	ईश्वर विठठलसिंग राजपूत
६८१	जामनेर	वाकी बु.	गणेश जगतसिंग राजपूत
६८२	जामनेर	वाकी बु.	राजाराम माधव लोहार
६८३	जामनेर	लोंढ्री	जोगी रमेश बाळा
६८४	जामनेर	लोंढ्री	जोगी ज्ञानेश्वर बाळा

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
६८५	जामनेर	लोंद्री	सगुणाबाई एकनाथ चव्हाण
६८६	जामनेर	वाघारी	सुकदेव दौलत गायकवाड
६८७	जामनेर	वाघारी	रंजना गणेश गोसावी
६८८	जामनेर	मोयखेडे दिगर	चंद्रकांत अरुण वंजारी
६८९	जामनेर	मोयखेडे दिगर	लोट्टु नामदेव घ्यार
६९०	जामनेर	मोयखेडे दिगर	दिपक उत्तम पठार
६९१	जामनेर	मोयखेडे दिगर	साधना ज्ञानेश्वर काळे
६९२	जामनेर	मोयखेडे दिगर	जनार्दन आनंदा नाईक
६९३	जामनेर	मोयखेडे दिगर	चावदस रामा नाईक
६९४	जामनेर	मोयखेडे दिगर	योगेश उत्तम खुरपडे
६९५	जामनेर	तळेगांव	आशाबाई सुरेश वडर
६९६	जामनेर	तळेगांव	बंडू सावळा कुहाळे-
६९७	जामनेर	गोंडखेड	नितेश राजू परदेशी
६९८	जामनेर	काळखेडे	विनोद भगवान रुम
६९९	जामनेर	काळखेडे	भानुदास सखाराम रुम
७००	जामनेर	टाकरखेडा	संजू तुळशीराम भोई
७०१	जामनेर	टाकरखेडा	सुरेश तुळशीराम भोई
७०२	जामनेर	टाकरखेडा	संतोष तुळशीराम भोई
७०३	जामनेर	टाकरखेडा	सुभाष भारत भोई
७०४	जामनेर	टाकरखेडा	लताबाई रुपचंद भोई
७०५	जामनेर	टाकरखेडा	लक्ष्मण राजाराम भोई
७०६	जामनेर	टाकरखेडा	समाधान नारायण लोहार
७०७	जामनेर	टाकरखेडा	मधुकर शेनफडू गोसावी
७०८	जामनेर	टाकरखेडा	श्रावण लक्ष्मण भोई
७०९	जामनेर	सोनारी	पोळ लक्ष्मण सिताराम
७१०	जामनेर	सोनारी	आनंदा सुकदेव नानोटे
७११	जामनेर	केकतनिंभोरा	किशोर रामलाल शिंदे
७१२	जामनेर	केकतनिंभोरा	संजय हरी शेगोटे
७१३	जामनेर	केकतनिंभोरा	छाया सुभाष हिवरे
७१४	जामनेर	केकतनिंभोरा	अर्जुन किसन शेंगोटे

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
७१५	जामनेर	केकतर्निभोरा	एकनाथ शंकर नरेकर
७१६	जामनेर	केकतर्निभोरा	योगेश काशिनाथ तिरमली
७१७	जामनेर	केकतर्निभोरा	दौलत कौतिक थाटे
७१८	जामनेर	केकतर्निभोरा	शिवाजी शालिक थाटे
७१९	जामनेर	केकतर्निभोरा	भारत प्रल्हाद व्यवहारे
७२०	जामनेर	केकतर्निभोरा	गोपाल काशिनाथ थाटे
७२१	जामनेर	केकतर्निभोरा	प्रल्हाद त्रयंबक व्यवहारे
७२२	जामनेर	केकतर्निभोरा	संजय कडुबा थाटे
७२३	जामनेर	केकतर्निभोरा	मंगलाबाई अशोक शिंगोटे
७२४	जामनेर	कापूसवाडी	हरदास तोताराम राठोड
७२५	जामनेर	कापूसवाडी	रमेश मोहनसिंग राठोड
७२६	जामनेर	कापूसवाडी	शंकर श्रीपत भोई
७२७	जामनेर	कापूसवाडी	जयसिंग फत्तु राठोड
७२८	जामनेर	कापूसवाडी	देविदास हरदास राठोड
७२९	जामनेर	कापूसवाडी	सुरेश मोहनसिंग राठोड
७३०	जामनेर	कापूसवाडी	मंगल भुरासिंग राठोड
७३१	जामनेर	कापूसवाडी	रमेश किसन शिंदे
७३२	जामनेर	कापूसवाडी	संजय रामचंद्र जाधव
७३३	जामनेर	कापूसवाडी	उखा भोजू राठोड
७३४	जामनेर	कापूसवाडी	मोहन रामा वंजारी
७३५	जामनेर	कापूसवाडी	बापु रुपा चव्हाण
७३६	जामनेर	कापूसवाडी	किरण हरचंद शिंदे
७३७	जामनेर	कापूसवाडी	पवन मदनसिंग राठोड
७३८	जामनेर	कापूसवाडी	भिवसन राजाराम जाधव
७३९	जामनेर	तोरनाळे	वनवे गजानन बाबुराव
७४०	जामनेर	तोरनाळे	पुष्करनि तुळशीराम वारुळे
७४१	पारोळा	वसंतवाडी	उमेश शंकर जाधव
७४२	पारोळा	वसंतवाडी	रविंद्र इंदल पवार
७४३	पारोळा	वसंतवाडी	ताराचंद परमा पवार
७४४	पारोळा	वसंतवाडी	उषाबाई सुदाम पवार

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
७४५	पारोळा	वसंतवाडी	लालु गोकुळ पवार
७४६	पारोळा	वसंतवाडी	प्रविण भजन पवार
७४७	पारोळा	वसंतवाडी	जगन भजन पवार
७४८	रावेर	जिन्सी	गोकुळ प्रतापसिंग पवार
७४९	रावेर	पाल	लक्ष्मण हरी पवार
७५०	रावेर	पाल	मनोहर हरी चव्हाण
७५१	रावेर	पाल	दिपक गंगाराम पवार
७५२	रावेर	पाल	हरी प्रेमसिंग चव्हाण
७५३	रावेर	पाल	सोनु हरी चव्हाण
७५४	जामनेर	नागणखुर्द	नाईक काशिनाथ भगवान
७५५	जामनेर	नागणखुर्द	संजय ममराज नाईक
७५६	जामनेर	शहापूर	योगीराज पांडुरंग गाडीलोहार
७५७	जामनेर	शहापूर	पिंपळे गोविंदा माधव
७५८	जामनेर	शहापूर	संगीता दगडू पांगुळ
७५९	जामनेर	शहापूर	संदिप चिंधु लोहार
७६०	जामनेर	शहापूर	ताठे गजानन मुकुंदा
७६१	जामनेर	शहापूर	कोकीळा आत्माराम भामटे
७६२	जामनेर	मोराड	राजाराम भीमा राठोड
७६३	जामनेर	मोराड	सुदाम प्रेमदास राठोड
७६४	जामनेर	मोराड	कांतीलाल सुकलाल राठोड
७६५	जामनेर	मोराड	राहुल मामराज राठोड
७६६	जामनेर	मोराड	जुलालसिंग गोवर्धन राठोड
७६७	जामनेर	मोराड	कांतीलाल गोवर्धन राठोड
७६८	जामनेर	मोराड	योगेश प्रभाकर गोपाळ
७६९	जामनेर	मोराड	विजय प्रभाकर जाधव
७७०	जामनेर	मोराड	अनिल चुनीलाल राठोड
७७१	जामनेर	मोराड	चुनीलाल मोहन राठोड
७७२	जामनेर	मोराड	ईश्वर रामदास राठोड
७७३	जामनेर	मोराड	मच्छिंद्र रामदास राठोड
७७४	जामनेर	मोराड	ज्ञानेश्वर दशरथ राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
७७५	जामनेर	मोराड	शिवदास बुधा गोपाळ
७७६	जामनेर	मोराड	रोहिदास बुधा गोपाळ
७७७	जामनेर	मोराड	देविदास हुकूमचंद राठोड
७७८	जामनेर	मोराड	नंदिनीबाई शिवदास चव्हाण
७७९	जामनेर	मोराड	समदाम रामदास राठोड
७८०	जामनेर	मोराड	विष्णू रामदास राठोड
७८१	जामनेर	मोराड	सुभाष हरलाल पवार
७८२	जामनेर	मोराड	विजय हरलाल पवार
७८३	जामनेर	मोराड	सुरेश छगन राठोड
७८४	जामनेर	मोराड	किरण छगन चव्हाण
७८५	जामनेर	मोराड	गोकुळ सजन गोपाळ
७८६	जामनेर	मोराड	कैलास सुपडू राठोड
७८७	जामनेर	मोराड	विठ्ठल सुपडू राठोड
७८८	जामनेर	मोराड	लाला महारु जाधव
७८९	जामनेर	मोराड	पंडित मानसिंग राठोड
७९०	जामनेर	मोराड	हिरालाल सुबा गोपाळ
७९१	जामनेर	मोराड	देविदास सुबा गोपाळ
७९२	जामनेर	मोराड	विजय शंकर राठोड
७९३	जामनेर	मोराड	संतोष शंकर राठोड
७९४	जामनेर	मोराड	अनिल हरदास चव्हाण
७९५	जामनेर	मोराड	अर्जुन हरदास चव्हाण
७९६	जामनेर	मोराड	शांताराम मोतीराम राठोड
७९७	जामनेर	मोराड	राजाराम मोतीराम राठोड
७९८	जामनेर	मोराड	श्रीराम मोतीराम राठोड
७९९	जामनेर	मोराड	सुदाम मोतीराम राठोड
८००	जामनेर	मोराड	श्रीराम खेमराज राठोड
८०१	जामनेर	मोराड	योगेश खेमराज राठोड
८०२	जामनेर	मोराड	अशोक शिवराम गायकवाड
८०३	जामनेर	मोराड	एकनाथ देवराम गोपाळ
८०४	जामनेर	मोराड	बबन बारमन राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८०५	जामनेर	मोराड	सुदाम बारमन राठोड
८०६	जामनेर	मोराड	निलेश प्रकाश राठोड
८०७	जामनेर	मोराड	संजय छगन पवार
८०८	जामनेर	मोराड	चंद्रभान सुपडू राठोड
८०९	जामनेर	मोराड	सुपडू रामदास राठोड
८१०	जामनेर	मोराड	बळीराम रामजी राठोड
८११	जामनेर	मोराड	सुनील उखा चव्हाण
८१२	जामनेर	मोराड पूर्ण	युवराज गणेश राठोड
८१३	जामनेर	अंबिलहोळ	बाळू मधुकर चव्हाण
८१४	जामनेर	अंबिलहोळ	सुरेखा भानुदास चव्हाण
८१५	जामनेर	तोरनाळे	सुनील बाबुराव वणवे
८१६	जामनेर	सामरोद	उल्हास कडू नाईक
८१७	जामनेर	सामरोद	सुभाष दौलत धुंदाले
८१८	जामनेर	नागन खु.	देवचंद रामचंद्र भोर (गोपाळ)
८१९	जामनेर	नागन खु.	रमेश भगवान नाईक
८२०	जामनेर	नागन खु.	पंढरी रामचंद्र कुमावत
८२१	जामनेर	नागन खु.	छगन ताराचंद राठोड
८२२	जामनेर	नागन खु.	पवन भिवसन चव्हाण
८२३	जामनेर	खडकी	किशोर अनार नाईक
८२४	जामनेर	खडकी	विजय वसंत नाईक
८२५	जामनेर	खडकी	आधार सदू नाईक
८२६	जामनेर	खडकी	कैलास कडू नाईक
८२७	जामनेर	खडकी	तेजमल सीताराम नाईक
८२८	जामनेर	खडकी	सुभाष छगु नाईक
८२९	जामनेर	खडकी	काडू मोहन नाईक
८३०	जामनेर	खडकी	युवराज इंदल नाईक
८३१	जामनेर	खडकी	भाऊराव मोहन नाईक
८३२	जामनेर	खडकी	नामदेव जयसिंग नाईक
८३३	जामनेर	पळासखेडे बु.	कैलास पांडुरंग पांगू
८३४	जामनेर	पळासखेडे बु.	गजानन काडू पांगू

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८३५	जामनेर	पळासखेडे बु.	कल्पना तुकाराम पांगू
८३६	जामनेर	पठाड तांडा	किरण हरचंद राठोड
८३७	जामनेर	सामरोद	अरुण विश्वनाथ पाळवे
८३८	जामनेर	रामपूर	कबीर मोहन चव्हाण
८३९	जामनेर	रामपूर	सोमनाथ पंडित चव्हाण
८४०	जामनेर	रामपूर	जयसिंग सीताराम चव्हाण
८४१	जामनेर	रामपूर	अमरसिंग खेमसिंग राठोड
८४२	जामनेर	रामपूर	भगवान भिका चव्हाण
८४३	जामनेर	रामपूर	भाऊलाल सुंदरलाल चव्हाण
८४४	जामनेर	रामपूर	बबन गुरुमुख चव्हाण
८४५	जामनेर	रामपूर	प्रफुल मिश्रीलाल चव्हाण
८४६	जामनेर	रामपूर	प्रदीप अमरसिंग चव्हाण
८४७	जामनेर	रामपूर	लहू प्रेमराज राठोड
८४८	जामनेर	रामपूर	नारायण परशुराम चव्हाण
८४९	जामनेर	रामपूर	गबरू मांगो चव्हाण
८५०	जामनेर	रामपूर	अशोक बाबूसिंग चव्हाण
८५१	जामनेर	रामपूर	जितेंद्र गणपत चव्हाण
८५२	जामनेर	रामपूर	अनुसया संतोष चव्हाण
८५३	जामनेर	रामपूर	प्रकश गुरुमुख चव्हाण
८५४	जामनेर	रामपूर	शोभाबाई वसंत चव्हाण
८५५	जामनेर	रामपूर	चरणसिंग मांगो चव्हाण
८५६	जामनेर	रामपूर	सोनिसिंग सीताराम चव्हाण
८५७	जामनेर	रामपूर	प्रवीण गोरखसिंग राठोड
८५८	जामनेर	रामपूर	अनिल गोकुळ चव्हाण
८५९	जामनेर	रामपूर	सुनील सुदाम चव्हाण
८६०	जामनेर	रामपूर	आनंदा मेहताब चव्हाण
८६१	जामनेर	रामपूर	प्रकाश आत्माराम चव्हाण
८६२	जामनेर	रामपूर	पंडित जोतमल चव्हाण
८६३	जामनेर	रामपूर	अनिल रामचंद्र चव्हाण
८६४	जामनेर	रामपूर	सगुणाबाई छोटूमल चव्हाण

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८६५	जामनेर	रामपूर	प्रेमकुमार राजमल चव्हाण
८६६	जामनेर	रामपूर	युवराज ममराज चव्हाण
८६७	जामनेर	रामपूर	पृथ्वीराज ममराज चव्हाण
८६८	जामनेर	रामपूर	विठ्ठल मोहन चव्हाण
८६९	जामनेर	रामपूर	देविदास त्रंबक चव्हाण
८७०	जामनेर	रामपूर	अरुणा अशोक चव्हाण
८७१	जामनेर	रामपूर	कर्तार प्रेमसिंग चव्हाण
८७२	जामनेर	रामपूर	सुमित नामदेव चव्हाण
८७३	जामनेर	सोनारी	प्रदीप तुकाराम पाटील
८७४	जामनेर	सोनारी	राजू मधुकर पालवे
८७५	जामनेर	सोनारी	सुरेश शामराव जाधव
८७६	जामनेर	सोनारी	नामदेव महीपत बेलदार
८७७	जामनेर	सोनारी	सुरेश मधुकर पालवे
८७८	जामनेर	सोनारी	उमेश तानाजी पालवे
८७९	जामनेर	सोनारी	अशोक सुकदेव नानोटे
८८०	जामनेर	सोनारी	रंजना दिनकर पाटील
८८१	जामनेर	शहापूर	दिलीप सुकदेव कंडारे
८८२	जामनेर	शहापूर	रवींद्र सुकदेव कंडारे
८८३	जामनेर	कालखेडे	जयसिंग नारायणसिंग पाटील
८८४	जामनेर	कालखेडे	देविदास नारायणसिंग पाटील
८८५	जामनेर	पिंपळगांव कमानी	विजय महादू चव्हाण
८८६	जामनेर	पिंपळगांव कमानी	ईश्वर गुमान चव्हाण
८८७	जामनेर	पिंपळगांव कमानी	राजेंद्र महादू चव्हाण
८८८	जामनेर	पिंपळगांव कमानी	प्रल्हाद कपूरचंद चव्हाण
८८९	जामनेर	चिंचखेडा तवा.	मोहन रामा जोशी
८९०	जामनेर	चिंचखेडा तवा.	विनोद देवराम जोशी
८९१	जामनेर	चिंचखेडा तवा.	जगन राम जोशी
८९२	जामनेर	चिंचखेडा तवा.	रुपेश देवराम जोशी
८९३	जामनेर	चिंचखेडा तवा.	सुरेश पांडुरंग जोशी
८९४	जामनेर	चिंचखेडा तवा.	गणेश देवराम जोशी

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
८९५	जामनेर	चिंचखेडा तवा.	जालिंदर दत्तपुरी गोसावी
८९६	जामनेर	चिंचखेडा तवा.	शांताराम प्रकाश जोशी
८९७	जामनेर	चिंचखेडा तवा.	चंद्रपुरी रामकिसन गोसावी
८९८	जामनेर	चिंचखेडा तवा.	गणेश चंद्रपुरी गोसावी
८९९	जामनेर	चिंचखेडा तवा.	अभिषेख गंगाराम जोशी
९००	जामनेर	चिंचखेडा तवा.	बळीराम उखर्डू जोशी
९०१	जामनेर	चिंचखेडा तवा.	अमोल गजानन वाघ
९०२	जामनेर	चिंचखेडा तवा.	नारायण शेषराव जोशी
९०३	जामनेर	चिंचखेडा तवा.	आकाश भगवान जोशी
९०४	जामनेर	चिंचखेडा तवा.	जितेंद्र बाबुराव जोशी
९०५	जामनेर	चिंचखेडा तवा.	अपील रामदास जोशी
९०६	जामनेर	चिंचखेडा तवा.	रोहिदास रायभान जोशी
९०७	जामनेर	चिंचखेडा तवा.	राजेंद्र बाबुराव जोशी
९०८	जामनेर	चिंचखेडा तवा.	सुनील शेषराव जोशी
९०९	जामनेर	चिंचखेडा तवा.	अतुल गजानन जोशी
९१०	जामनेर	चिंचखेडा तवा.	विजय विठ्ठल जोशी
९११	जामनेर	चिंचखेडा तवा.	गोकुळ लक्ष्मण जोशी
९१२	जामनेर	चिंचखेडा तवा.	वासुदेव लक्ष्मण जोशी
९१३	जामनेर	चिंचखेडा तवा.	भीमराव सजन जोशी
९१४	जामनेर	चिंचखेडा तवा.	तुळशीदास रायभान जोशी
९१५	जामनेर	कुंभारी खु.	ताराचंद रामसिंग राठोड
९१६	जामनेर	कुंभारी खु.	विकास रामचंद्र राठोड
९१७	जामनेर	कुंभारी खु.	भुरलाल देवचंद जाधव
९१८	जामनेर	कुंभारी खु.	शंकर गर्मक राठोड
९१९	जामनेर	कुंभारी खु.	अक्षय मुलचंद जाधव
९२०	जामनेर	कुंभारी खु.	दीपक ब्रम्हा जाधव
९२१	जामनेर	कुंभारी खु.	मंगल सांडू राठोड
९२२	जामनेर	कुंभारी खु.	सुनील उखा राठोड
९२३	जामनेर	कुंभारी खु.	अनिल सुदाम राठोड
९२४	जामनेर	कुंभारी खु.	सोम लालसिंग राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
९२५	जामनेर	कुंभारी खु.	राजू देवलाल राठोड
९२६	जामनेर	कुंभारी खु.	इंदलसिंग जवरसिंग राठोड
९२७	जामनेर	कुंभारी खु.	भारत प्रेमसिंग राठोड
९२८	जामनेर	कुंभारी खु.	भूरलाल भागचंद्र जाधव
९२९	जामनेर	कुंभारी खु.	रंगलाल बाबू राठोड
९३०	जामनेर	कुंभारी खु.	रवींद्र रोहिदास जाधव
९३१	जामनेर	कुंभारी खु.	लखू मंगू राठोड
९३२	जामनेर	कुंभारी खु.	राहुल मिठाराम चव्हाण
९३३	जामनेर	कुंभारी खु.	मोतीराम कान्हीराम वंजारी
९३४	जामनेर	कुंभारी खु.	सुदाम बाबू राठोड
९३५	जामनेर	कुंभारी खु.	रूपसिंग धनसिंग चव्हाण
९३६	जामनेर	कुंभारी खु.	पवन शांतीलाल चव्हाण
९३७	जामनेर	कुंभारी खु.	रवींद्र सुदाम राठोड
९३८	जामनेर	कुंभारी खु.	नवलसिंग हरी चव्हाण
९३९	जामनेर	कुंभारी खु.	अनुसया मिश्रीलाल राठोड
९४०	जामनेर	कुंभारी खु.	किरण राजू राठोड
९४१	जामनेर	कुंभारी खु.	विठ्ठल शंकर राठोड
९४२	जामनेर	कुंभारी खु.	लालू सरीचंद चव्हाण
९४३	जामनेर	कुंभारी खु.	सुनील सुदाम राठोड
९४४	जामनेर	मांडवे खांडवे	सुनील गोपीचंद चव्हाण
९४५	जामनेर	मांडवे खांडवे	कमलसिंग विरसिंग राठोड
९४६	जामनेर	मांडवे खांडवे	लक्ष्मणराव बाबुराव राठोड
९४७	जामनेर	मांडवे खांडवे	संजय विरसिंग राठोड
९४८	जामनेर	मांडवे खांडवे	विकास धनराज जाधव
९४९	जामनेर	मांडवे खांडवे	कैलास शेषराव जाधव
९५०	जामनेर	मांडवे खांडवे	बाळू लालसिंग जाधव
९५१	जामनेर	मांडवे खांडवे	दिनेश शेषराव जाधव
९५२	जामनेर	मांडवे खांडवे	मनोज जुलाल जाधव
९५३	जामनेर	मांडवे खांडवे	अनिल रमेश चव्हाण
९५४	जामनेर	मांडवे खांडवे	अशोक गबरू जाधव

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
९५५	जामनेर	मांडवे खांडवे	रवींद्र नवलसिंग राठोड
९५६	जामनेर	शहापूर	कैलासगिर रामगिर गोसावी
९५७	जामनेर	शहापूर	गजानन बाबुगीर गोसावी
९५८	जामनेर	शहापूर	दगडू तुकाराम गोसावी
९५९	जामनेर	आमखेडा	जिजाबाई कैलास गोपाळ
९६०	जामनेर	आमखेडा	गोपाळ रंगलाल चिंधू
९६१	जामनेर	आमखेडा	विकास गयबू गोपाळ
९६२	जामनेर	आमखेडा	गोपाळ देविदास जहागीर
९६३	जामनेर	आमखेडा	विजय सखाराम गोपाळ
९६४	जामनेर	आमखेडा	नारायण चिंधू गोपाळ
९६५	जामनेर	आमखेडा	सुनीताबाई मोहन गोपाळ
९६६	जामनेर	आमखेडा	युवराज गयबू गोपाळ
९६७	जामनेर	हििंगणे बु.	छगन सोमला राठोड
९६८	जामनेर	हििंगणे बु.	गोपीचंद पुनमचंद राठोड
९६९	जामनेर	हििंगणे बु.	अनिल धनराज राठोड
९७०	जामनेर	हििंगणे बु.	सुपडू रामलाल राठोड
९७१	जामनेर	हििंगणे बु.	किशोर ओमकार राठोड
९७२	जामनेर	हििंगणे बु.	संजय भिला राठोड
९७३	जामनेर	हििंगणे बु.	निलेश ओमकार राठोड
९७४	जामनेर	हििंगणे बु.	दगडू बन्सी राठोड
९७५	जामनेर	हििंगणे बु.	शंकर रतन राठोड
९७६	जामनेर	हििंगणे बु.	विजय भावलाल राठोड
९७७	जामनेर	हििंगणे बु.	विलास प्रल्हाद राठोड
९७८	जामनेर	हििंगणे बु.	भिवराज मदन राठोड
९७९	जामनेर	हििंगणे बु.	अनिल मोरसिंग राठोड
९८०	जामनेर	हििंगणे बु.	युवराज मदन राठोड
९८१	जामनेर	हििंगणे बु.	जगन सोमला राठोड
९८२	जामनेर	हििंगणे बु.	मगन सोमला राठोड
९८३	जामनेर	हििंगणे बु.	संतोष भिला राठोड
९८४	जामनेर	हििंगणे बु.	रंगलाल पुनमचंद राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
९८५	जामनेर	हिंगणे बु.	श्रीराम बाबू राठोड
९८६	जामनेर	हिंगणे बु.	देवीसिंग मोरसिंग राठोड
९८७	जामनेर	हिंगणे बु.	वसंत भिला राठोड
९८८	जामनेर	हिंगणे बु.	तुकाराम रामलाल राठोड
९८९	जामनेर	हिंगणे बु.	नाना राजाराम राठोड
९९०	जामनेर	पहूर पेठ ग्रा.पं.	मीना शांताराम भोई
९९१	जामनेर	पहूर पेठ ग्रा.पं.	अनिल माणिक भोई
९९२	जामनेर	पहूर पेठ ग्रा.पं.	सुरेश आधार कुमावत
९९३	जामनेर	पहूर पेठ ग्रा.पं.	कैलास देविदास जोगी
९९४	जामनेर	पहूर पेठ ग्रा.पं.	विजय रामदास जगताप
९९५	जामनेर	मालदाभाडी	अनिल रामदास पढार
९९६	जामनेर	मालदाभाडी	संगीता किसान पाटील
९९७	जामनेर	मालदाभाडी	संदीप भागवत पाटील
९९८	जामनेर	मालदाभाडी	गणेश किसन पालवे
९९९	जामनेर	मालदाभाडी	पंकज शामराव नानोटे
१०००	जामनेर	मालदाभाडी	अमोल शामराव नानोटे
१००१	जामनेर	मालदाभाडी	राहुल चांगदेव वंजारी
१००२	जामनेर	मालदाभाडी	दिनकर गोविंद पाटील
१००३	जामनेर	मालदाभाडी	योगेश दगडू कापसे
१००४	जामनेर	मालदाभाडी	ईश्वर दामू नानोटे
१००५	जामनेर	मालदाभाडी	राहुल सतीश पढारे
१००६	जामनेर	मालदाभाडी	समाधान राजाराम काळे
१००७	जामनेर	मालदाभाडी	किशोर सिताराम अंभोरे
१००८	जामनेर	मालदाभाडी	भास्कर तानकू पाटील
१००९	जामनेर	सामरोद	संजय सुधाकर धुंदाळे
१०१०	जामनेर	सामरोद	अविनाश कौतिक धुंदाळे
१०११	जामनेर	सामरोद	रामा दत्तू धुंदाळे
१०१२	जामनेर	शेळगांव	गणेश रामलाल राजपूत
१०१३	जामनेर	जंगीपुरा	सौ. किरण कल्याणसिंग बहुरे
१०१४	जामनेर	जंगीपुरा	श्रीकांत युवराज राजपूत

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१०१५	जामनेर	जंगीपुरा	राहुल युवराज राजपूत
१०१६	जामनेर	आमखेड	गोपाळ सुकदेव गाडेकर
१०१७	जामनेर	आमखेड	दिपक जहागीर गोपाळ
१०१८	जामनेर	सावरला	नामदेव महादू भोई
१०१९	जामनेर	सावरला	धोंडू महादू भोई
१०२०	जामनेर	आमखेड	काशिनाथ सखाराम गोपाळ
१०२१	जामनेर	आमखेड	जिंदरबाई शिवदास गोपाळ
१०२२	जामनेर	आमखेड	विमलबाई हरी गोपाळ
१०२३	जामनेर	आमखेड	प्रकाश गयबू गोपाळ
१०२४	जामनेर	आमखेड	राजू सखाराम गोपाळ
१०२५	जामनेर	आमखेड	विनोद भीमराव गोपाळ
१०२६	जामनेर	आमखेड	ज्ञानेश्वर भीमराव गोपाळ
१०२७	जामनेर	मांडवे बु.	अंजनाबाई सरदार राठोड
१०२८	जामनेर	मांडवे बु.	विठ्ठल डबरु जाधव
१०२९	जामनेर	मांडवे बु.	सुनील धनराज जाधव
१०३०	जामनेर	मांडवे बु.	सुभाष लखीचंद जाधव
१०३१	जामनेर	मांडवे बु.	सविताबाई कर्तारसिंग राठोड
१०३२	जामनेर	मांडवे बु.	रमेश मेहताब चव्हाण
१०३३	जामनेर	मांडवे बु.	छोटू जीवन राठोड
१०३४	जामनेर	मांडवे बु.	शिवराम रमेश राठोड
१०३५	जामनेर	कुंभारी खु.	श्रीराम वसंत राठोड
१०३६	जामनेर	कुंभारी खु.	नितेश विष्णू जाधव
१०३७	जामनेर	कुंभारी खु.	ज्ञानेश्वर वसंत राठोड
१०३८	जामनेर	कुंभारी खु.	विलास विष्णू जाधव
१०३९	जामनेर	कुंभारी खु.	संतोष वसंत राठोड
१०४०	जामनेर	कुंभारी खु.	भागचंद ओंकार राठोड
१०४१	जामनेर	कुंभारी खु.	मेरचंद ओंकार राठोड
१०४२	जामनेर	कुंभारी खु.	जवरसिंग मंगू राठोड
१०४३	जामनेर	कुंभारी खु.	मालाबाई ओंकार राठोड
१०४४	जामनेर	कुंभारी खु.	गजानन उखा राठोड

अ. क्र.	तालुका	ग्रामपंचायतीचे नाव	लाभार्थ्याचे नाव
१०४५	जामनेर	कुंभारी खु.	अजमल उखा राठोड
१०४६	जामनेर	कुंभारी खु.	संजय बालचंद राठोड
१०४७	जामनेर	कुंभारी खु.	रवींद्र उखा राठोड
१०४८	जामनेर	कुंभारी खु.	सुनील बालचंद्र राठोड
१०४९	जामनेर	कुंभारी खु.	कालु बालचंद्र राठोड

(कैलास साळुंके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन